

गर्व॑ definiert PRATĀPAR. 33, a, 5. धन॑ ° DAÇAK. in BENF. Chr. 191, 23. In der Dramatik eine hochmütige Rede: गर्वीं वलेपत्रं वाक्यम् SĀH. D. 473. 471.

गर्व॒ nach UGGVAL. zu UNĀDIS. 2, 123 m. Hochmuth, adj. hochmütig (z. B. नायक).

गर्वाण॑ vgl. दर्वाण॑.

गर्वाय॑ द्वीपी च गर्वायते Spr. 366.

गर्वण॑ n. SARVADARÇANAS. 44, 10. In der Dramatik ein Vorwurf, indem man einen Fehler zur Sprache bringt: हृपयोह्यायामो (so ist zu lesen) तु भर्त्सना गर्वणे तु तत् SĀH. D. 461. 434. adj. einen Tadel involvirend: प्रश्न KATHĀS. 83, 35.

1. गल॑ 1) Z. 3 गलत्कुष्ट auch Spr. 3991. — 2) umfallen (von einem Menschen): गलति Spr. 1971. — 3) गलत्पदमतिक्रम्यागलता सहं संधानम् Schol. zu VS. PRĀT. 4, 77. 194. गलितेन्दुं VARĀH. BRH. 23 (23), 8. गलिततनुं (vom Monde) 13, 8. गलत्प्राण KATHĀS. 88, 42. गलन्ति Spr. 3913. तावच्च धैर्येण सनं तन्मे गलितं दिनम् KATHĀS. 104, 111. सेतोवन्धः पवसि गलिते Spr. 2989. गलितसत्त्वं KATHĀS. 101, 387. गलिता सत्त्वः Schol. zu VS. PRĀT. 4, 175. — caus. 1) 2) lies durchseihen, durchsieben. श्रत्यत्प्राप्तं यद्वच्यं सुपिष्ठं वस्त्रगालितम्। तत्पाद्यूर्म् BHĀVAPR. im ÇKD. u. चूर्णा. — intens. ब्रत्याल्यमान NIR. 7, 13.

— नि falsche Lesart; vgl. Spr. 3733.

— निस् abspringen, abfliegen: कोदण्डनिर्गलितकाएउसमूह्यतैः SĀH. D. 197, 8.

— वि 2) काराद्विगलितः BHĀG. P. 10, 43, 6. — 3) विगलितोऽुपति VARĀH. BRH. 4, 6. शशी विगलितच्छापः KATHĀS. 124, 190. विगलितसकल-क्लेश SARVADARÇANAS. 103, 3. 17, 11.

गलगण्ड 1) NILAK.: गले गएडेन भालदेशोनाभियातस्तेन पायाणसद्ग्राङ्कवात्पेरभियातेन विस्फुलिङ्गेत्पत्त्याशनिं वब्रमिव सस्तुरित्पर्यः. — 2) Verz. d. Oxf. H. 313, b, 34. 337, a, 10 v. u.

गलतिका HALĀJ. 2, 162. देवालयेषु पे दृश्यवङ्गधारा गलतिका: KĀÇIKH. 12, 55 (nach AUFRECHT).

गलवार्त lies für die Kehle lebend und vgl. Spr. 1310.

गलकृस्तय् (von गलकृस्त) adj. Jmd (acc.) an der Kehle packen, erwürgen: सभायामस्माकं न कोऽपि विघ्नते य एवं गलकृस्तपति HIT. JOHNS. 1960. गलकृस्तित (vgl. auch u. गलकृस्त) Verz. d. Oxf. H. 236, a, 38.

गलि = वल्लभी UGGVAL. zu UNĀDIS. 4, 117. ein junger Stier; vgl. oben u. गडि.

गलितक ein best. Metrum SĀH. D. 361.

गलु vgl. गल्वक॑ 1), मसार॑ 1) und मुसारगल्व.

गल्भ॑ mit अप vgl. अपगल्भ.

— प्र. यस्याः स्मरणामत्रेण प्रगल्भते विपश्चितः Verz. d. Oxf. H. 170, b. No. 380, Z. 8. wagen, mit insin. KĀÇIKH. 53, 58. 74, 69. Dieselbe Bed. RĀGA-TAR. 2, 96. sich geltend machen: इत्यनुमानं प्रतिसाधनं प्रगल्भते macht sich als Gegenbeweis geltend SARVADARÇANAS. 128, 8.

गल्भ॑ 1) zu streichen; vgl. oben अपगल्भ.

गल्ला (aus गण्ड) HALĀJ. 2, 367. एतत्य गल्लावुत्फृत्तौ तुरेण विपाटय KĀÇIKH. 8, 59 (nach AUFRECHT). Spr. 3779. 4032, v. l. गल्लोपथानीय Ohrkissen PANĀKAT. 123, 9.

गलाक॑ f. N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 149, a, 41. °तट N. pr. einer Oertlichkeit 339, b, 14.

गल्व॑ vgl. u. गल्वक॑ 1), मसार॑ 1) und मुसारगल्व.

गल्वक॑ 1) vgl. u. मसार॑ 1). — 2) HALĀJ. 2, 172.

1. गव॑ 1) vgl. noch वङ्ग॑, मक्षा॑. — 2) zu streichen; s. u. माघमा.

गवान् 1) a) am Ende, zu गवान्तगाल vgl. ब्रालगवान्.

गवान्तगाल n. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 292, a, 11.

गवान् 2) a) lies ein Trog, aus dem Kühe gefüttert werden st. dass. und vgl. u. द्रोणा 12) a).

गवामेध s. u. मेध 3).

गवायुत (1. गव + य॒) n. N. pr. eines Tirtha BHĀG. P. 10, 79, 18.

गवाशिर॑, so zu lesen st. गवाशिर.

गवेधुक॑ 2) f. Schol. zu KĀTY. ÇR. 15, 1, 28. ÇAT. BR. 19, 1, 1, 8. auch गवेधुक॑ (wenn nicht गा॑ zu lesen ist) HARIV. 11164. गवेधुक॑: कुमुमवौ-जाकारास्तुणाथान्यविशेषः NILAK.

गवेश Z. 2 füge P. vor 4, 2, 75 hinzu.

गवेष॑, गवेषयति aufsuchen, ausspüren Spr. 4016. suchen KATHĀS. 36, 50. गवेष्यताम् । योऽसाविकृ॒ मया दृष्टे मक्षात्मा वा स तिष्ठति ॥ 81, 81. मया ताद्य गवेषिताः 118, 121.

गवेष॑ nom. ag. s. धर्म॑.

गवेषण॑ 4) KATHĀS. 86, 56.

गवेषिन॑ 1) KATHĀS. 73, 167. 92, 23.

गव्य॑ति 2) PANĀKAT. BR. 16, 13, 11.

गहृन॑ 1) घकलितगहृनावधीनि दुःखानि KATHĀS. 123, 339. — 2) त-रु॑ Spr. 3993. इन्द्रियार्थ॑ 371. — c) ein Metrum von 92 Silben Ind. St. 8, 107. — 3) f. आ॑ Schmuck ÇKD. nach dem Devī-P.

गहृर॑ 1) preparox. TS. 5, 3, 10, 4. als Beiwort eines Dummkopfes wohl so v. a. vercorren, confus KATHĀS. 61, 39. 41. — 2) b) auch so v. a. Leere: गहृरैमूत HARIV. 11283.

1. गा॑ 1) मुक्ताकल्म॑ — अग्रात् ging auf eine Perle zu Spr. 3231.

— अभि॑ 1) राजा॑ दृष्टस्तमभ्यग्रात् ging ihm entgegen KATHĀS. 51, 176.

— 2) am Schluss, auch ed. Bomb. अ-यग्रात्.

— परि॑ 4) lies umgehen so v. a. das Ziel verfehlen, nicht dahinter kommen, keine Kenntnis von Etwas erlangen. परिशब्दो॑ निषेधे Schol.

— विपरि॑ umfallen, umstürzen: कवं स्वयं वै शकट॑ विपर्यग्रात् BHĀG. P. 10, 7, 8.

2. गा॑, यः शैर्गैदर्पणप्रङ्गरमयो जनतया जगे so v. a. der beim Volke hiesst KATHĀS. 91, 7. गीते॑ heißt, wird genannt SARVADARÇANAS. 163, 12. sg. — गीत॑ 2) a) गीता॑ = भगवदीता॑ Verz. d. Oxf. H. 2, b, 2, 3, b, No. 24. 113, b, 20. 182, b, 33. 270, a, 31. °तत्प्रकाशिका HALL 118. °तात्पर्य॑ 93. °तात्पर्यप्रुद्धि॑ 117. °भाष्य॑ 92. 117. °भाष्यविवेचन॑ 117. °व्याख्या॑ 120. °व्याख्यान॑ 117. °सार॑ 121. °हेतुनिर्णय॑ 132. गीतामृतत-रंगिणी॑ 120. गीतार्थविवरण॑ 203. — 3) zerfällt in गान्धर्व॑ und गान॑ Verz. d. Oxf. H. 199, b, No. 472. in मार्ग॑ und देशी॑ 200, a, No. 473. गीत॑ वाय॑ नर्तनं च त्रये॑ संगीतमृद्यते॑ b, No. 476. unter den 64 Kalā 217, a, 1. जग्ना॑ हृ॒ पाद्यमृवेदात्साम-यो॑ गीतमेव॑ च 263, b, 24. Titel von 4 Hymnen auf Kṛṣṇa HALL 131. — intens. गीत॑यते॑ wird oft —, wird steif und fest behauptet SARVADARÇANAS. 40, 1. 122, 1.